

18<sup>th</sup> May 2023

Τo,

**BSE LIMITED** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400001 **THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED** Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051

Dear Sir,

### Sub: Advertisement relating IEPF

Pursuant to clause 47 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) we enclose advertisements given in Economic Times, Business Standard and Maharashtra Times relating publication of IEPF Notice.

Thanking you,

Yours faithfully For **GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited** 

Ajay Nadkarni Vice President – Administration, Real Estate & Company Secretary

**Encl: Public Notice** 

CIN: L24239MH1924PLC001151

# RO:RB23GSK/81 RO.DT:16.05.2023,W:8.00,H:16.00

13

THE ECONOMIC TIMES | MUMBAI | WEDNESDAY | 17 MAY 2023 | WWW.ECONOMICTIMES.COM

## DEEMED APPROVAL IF TIMEFRAME IS MISSED Startup, MSME M&As to be Cleared in 15-60 Days

#### **Our Bureau**

New Delhi: India on Tuesday revamped the rules governing approval for mergers and acquisitions (M&As) in m—the startup space to make the process Efaster and simpler.

32

0

3

31

30

53

M&As in startup and MSME sectors will now be able to secure approval within 15 days that can go up to a maximum of 60 days, a corporate affairs ministry (MCA) notification said.

00-The move is seen as a big boost for Ethe startup sector that has seen a ri-Ese in corporate restructuring in re-

cent times The MCA has set an upper limit of 60 days for either approving the merger/ amalgamation or placing its views beō Efore the adjudicating authority on any

Green Bonds,

**Rules Eased** 15-60 day time

Revised Companies frame for approva (Compromises Arrangements and Failure to clear within time limit Amalgamations) will be considered **Rules in effect** deemed approval from June 15

No specified time frame at present

objections received. Failure to do so if it's in the interest of public or crediwithin the time limit will be considered a deemed approval

As per the notification, if the MCA doesn't receive any objection from the Registrar of Companies (RoC) and official liquidators within 30 days and



tors of the companies, the ministry can confirm a merger or amalgamation within 15 days.

According to an official notification, the revised Companies (Compromises, Arrangements and Amal-

Irdai Relaxes Norms for Surety

NII

(QoQ)

(The EPS for the quarter ended are not annualised)

Total outstanding home loan portfolio crosses 2.75 Lakh crore

**Bonds to Expand the Market** 

amations) Rules will come into effect from June 15.

Currently, there is no specified time frame for the approval from the RoC or official liquidators. Moreover, where the objections of the RoC and the official liquidators are found to be unsustainable and the government considers the merger or amalgamation to be in public interest, it may issue a confirmation order regarding the merger or amalgamation within 60 days. However, where the government

finds the case to be not in public interest, it has to convey it to NCLT, stating its objections or suggestions in this regard.

Also, where the government doesn't issue a confirmation order or file any objection within 60 days, the merger or amalgamation would be conside-

red as duly approved

Economy

Jyoti Prakash Gadia, MD of consultancy firm Resurgent India, said the amended rules will "facilitate time bound decision-making and bring about clarity in the procedure of dealing with comments and objections received, if any, regarding a particular merger and amalgamation case" Jitin Aggarwal, director (audit & advisory) at SW India, said the amendments are aimed at "facilitating a smooth, more efficient and fast-track process" for merger or amalgamation schemes for startups or small companies or both.

"By expediting the merger process companies can pursue their strategic goals efficiently while adhering to legal requirements and protecting stakeholders' interest," Aggarwal said.



- 3

-10

20

49

48

4

9

5

4

43

42

4

-9

8

38

3

36

19

-8

33

- 2

5

-8

60

28

2

28

-8

24

53

(₹ in Crore)

This Notice is published pursuant to the provisions of Section the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Edu tion Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Re es, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effect an R nd) September, 2016 and Investor Education and Protection F uthority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendr kules, 2017 effective 28<sup>th</sup> February, 2017 (hereinafter referred to the Rules").

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisio for transfer of all shares in respect of which the beneficial owner has no encashed any dividend warrant during last seven years to the Investo Education and Protection Fund Authority ("IEPF")

Accordingly, the Company has already sent a specific communication to the concerned shareholders dated 15th May 2023 whose shares correspond to the unclaimed dividends for the financial year 2015-16 and who have not claimed their dividends for a period of seven consecutive years and are liable to be transferred to IEPF, at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s). The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its websit www.gsk-india.com. Shareholders are requested to refer to the web-link https://india-pharma.gsk.com/en-in/investors/shareholder information/unpaid-unclaimed-dividend/ to verify the details unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companie Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring hares in respect of which the shareholder/beneficial owner has ashed any dividend warrant during last seven years to the IEPF e concerned shareholders may note that, upon such transfer,

cal claim the said shares along with dividend(s) from IEPF for a suparate application has to be made to the IEPF in Form IEPF prescribed under the Rules and the same is available at IEPF i.e. w ww.iepf.gov.in.

For further information, concerned shareholder may co of the Company i.e. M/s. KFin Technologie Registra nited a einward. @kfintech.com or call on 040-67162222 or Share Departmen at GSK House, Dr. Annie Besant Road, Mun ai 400 030 Tel no: 022-24959434/415 Fax: 022-24959494 For GlaxoSmithKline Pharma ticals Limited

Place : Mumbai

Dated : 16th May, 2023

Ajay Nadkarni ent - Administration Vice F ate & Company Secretary

into N-Energy

**Blended Financing** 

## Moots review of regulatory framework

### **Our Bureau**

ENew Delhi: NITI Aayog -has proposed blended fi-Enancing and green bonds to co attract private sector inevestment in setting up small modular reactors -=(SMR) to generate nuclear energy to help decarbonise

energy sector. Theofficial think tank has also suggested a review of the existing nuclear regulastory framework to make it

=more comprehensive to accommodate various kinds of SMR technologies and designs, which are at different stages of research and

Edevelopment, These recom--mendations are part of NI-TI Aayog's report on the

### The Roadmap Niti Aayog says small

modular reactors can help decarbonise at a faster pace



Inclusion of nuclear energy in green taxonomy

Energy As per International Atomic Energy Agency (IA-EA), SMRs are advanced nuclear reactors with a power generation capacity ranging from less than 30 MWe to 300+ MWe.

According to the Aayog report, SMRs have emerged as preferred nuclear energy options compared to large reactors as they require low inventory of nuclear material per reactor, with speedy fabrication through standardisation, fast realisation along with feasibility of deployment at difficult sites, and phased capital expenditure by adding successive batches of SMR modules

This, it said, makes SMRs an emerging technology to provide clean electricity, hydrogen and process he-"SMRs can provide at.

stable baseload electricity and have the capability to operate flexibly to support integration of variable renewable energy into the grid," it said.

Further, these can also serve nonelectric applications such as desalination and district heating while micro SMRs can be used to supply electricity as well as heat for communities in remote locations.

FOR FULL REPORT, GO TO www.economictimes.com

Former Coal

Appointed

**PNGRB Head** 

**Our Bureau** 

New Delhi: Former coal

secretary Anil Kumar Ja-

in has been appointed chairman of the Petrole-

um and Natural Gas Re-

gulatory Board (PNGRB).

hya Pradesh cadre IAS of-

ficer, has spent more than

a decade formulating

energy-sector policies at

the petroleum and coal

ministries as well as Niti

Aayog, Jain has a docto-

rate in energy studies and

has papers and a book

published on the count-

that has been vacant sin-

ce December 2020. Jain's

appointment comes after

three attempts to fill the

hai, former petroleum se-

cretary Tarun Kapoor

and former BPCL chair-

man Arun Singh were

picked by the petroleum

ministry's selection pa-

nel but were not appoin-

Jain will have a term of

five years or until he rea-

ches 65. His predecessor

Dinesh Sarraf had only a

three-year term. Under Sarraf, PNGRB initiated

several reforms in the gas

sector and massively ex-

panded the city gas distri-

bution sector: He will ne-

ed to monitor the city gas

expansion, deal with the

issue of marketing in-

frastructure exclusivity

of distributors, and smo-

othen regulatory structu-

re to help develop the na-

tural gas market.

5

ted to PNGRB.

position in the

past two years

failed. Former

power secretary Sanjeev Sa-

ry's natural gas sector. He will fill a position

Jain, a 1986-batch Mad

Secy Anil Jain

#### to Lure Pvt Funds of India (Irdai) has announced relaxation of norms for 'surety bonds'. The regulator has reduced the solvency requirement and removed the exposure limit on each contract un-

MUMBAI In a move to enhance derwritten by insurers. the availability and expansion Irdai had previously issued of the surety insurance marthe 'IRDAI (Surety Insurance ket, the Insurance Regulatory Contracts) Guidelines' in Januand Development Authority ary 2022, but after evaluating industry representations, it to day reduced the solvency requirement for these products to 1.5 times the control level, compared to the previously prescribed 1.875 times. - Our Bureau





## CIN: L65922MH1989PLC052257

Registered Office: Bombay Life Building, 2nd Floor, 45/47, Veer Nariman Road, Fort, Mumbai-400001, Tel: +91-22-22049919, 22049799, Fax: +91-22-22049682 Corporate Office: 131 Maker Tower, "F" Premises, 13th Floor, Cuffe Parade, Mumbai-400005, Tel: +91-22-22178600, Fax: +91-22-22178777 Email: lichousing@lichousing.com, www.lichousing.com

'Role of small modular reactors in energy transition', jointly prepared with the Department of Atomic

#### REGULATORY APPOINTMENTS

#### Ravneet Kaur is First Woman Full-time CCI Chairperson **Our Bureau** S-New Delhi: Ravneet Kaur, a 1988 batch Pun-Fiab cadre Indian Admiinistrative Service offi-Ecer, will be the first fulltime woman chairperson of the Competition ECommission of India E(CCI). Kaur will be the fifth -full-time chairperson of the fair trade regulator. which started functioin 2009. There has been no full-time chairperson at CCI since Ashok Kumar Gupta de-

=mitted office in October 2022 after the end of his -term. CCI member Sang-Teeta Verma has been the Eacting chairperson sin--ce October. Appo-



has approved the appointment of 59year-old Kaur, accor-=ding to an official order dated May 15.

The appointment is for five years from the date of assuming charge or till the date of attaining the age of 65 years or un-

til further orders, whichever is the earliest, the =order said.

Kaur is currently ser-Eving as special chief se--cretary (food proces-"sing) in the Punjab government. She has worked at the Centre from -2006 to 2011, including as =joint secretary in the De--partment of Financial -Services, and again du-Fring 2015-2019 period.

She had also served as a joint secretary in DPIIT Efrom 2015 to 2017.

3

0 cm

					(₹ in Cro
Sr.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
No.		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,415.17	5,308.59	22,674.20	19,953.02
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,444.78	1,314.41	3,557.00	2,778.15
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,444.78	1,314.41	3,557.00	2,778.15
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,180.28	1,118.64	2,891.03	2,287.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)	1.04.0000000000000000000000000000000000	100000000000000000000000000000000000000	200 M 10 10 20 10 20	
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,184.10	1,118.60	2,896.06	2,282.56
6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08	110.08
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-		26,990.26	24,561.76
8	Securities Premium Account	4,031.72	4,031.72	4,031.72	4,031.72
9	Earning Per Share (of ₹ $2/$ - each) (for continuing and discontinued operations)	2100-00-00-000		10.04.0 + 0.04.0 + 0.04.0 *	
- 202	Basic & Diluted	21.46	21.10	52.56	43.14

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

PAT

(YoY)

#### Notes

The figures for the previous periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31, 2023

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange(BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.lichousing.com.

### STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023.

Sr.	Particulars	Quarter ended March 31, 2023	Quarter ended March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
No.	SETTER VICE VIEW	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,431.23	5,336.48	22,728.21	20,005.31
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,452.77	1,313.98	3,560.77	2,787.26
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,452.77	1,313.98	3,560.77	2,787.26
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,190.88	1,113.75	2,891.17	2,286.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)	1.000.00000000000	12001000000		1.11.11.11.11.11.11.11.11.11.11.11.11.1
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,194.59	1,113.46	2,895.98	2,281.42
6	Paid up Equity Share Capital	110.08	110.08	110.08	110.08
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31	-		27,074.59	24,640.74
8	Securities Premium Reserve	4,047.52	4,047.52	4,047.52	4,047.5
9	Earning Per Share (of ₹ 2/- each)* (for continuing and discontinued operations)	CONFERENCE AND	1122221028000E		100000000000000000000000000000000000000
~	Basic & Diluted	21.65	21.01	52.56	43.1
	*(The EPS for the quarters are not annualised)				

#### Notes

8

Place : Mumbai

Date : May 16, 2023

10

11

12

13

15

The figures for the previous periods have been regrouped/reclassified/restated wherever necessary in order to make them comparable with figures for the current period ended March 31,2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchanges - National Stock Exchange (NSE), Bombay Stock Exchange(BSE) websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.lichousing.com.

For and on behalf of the Board Sd/-Y. Viswanatha Gowd **Managing Director & CEO** 

30

29

25

23

26

27

28

#### Apply for Home Loan on LIC HFL HomY App. / Message "New Home Loan" through 🔘 83699 98182

20

21

18

17

16

19

80

-0

33

32

31



3					India
	-NOCIL-	18-	MIN 2023 INDIA	IndianOil	Regd. Offic
	नोसिल लिमिटेड			भ	रित
	सीआयएन: L99999MH1961PLC012003 नों. कार्यालय: मफतलाल हाऊस, एच्. टी. पारेख मार्ग, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दुर. क्र.: ९१-२२-६६३६४०६२ फॅक्स: ९१-२२-६६३६४०६०			ਚ	त्सा ी
н.	वेबसाईट: www.nocil.com ईमेल: investorcare@nocil.com भागधारकांकरिता सूचना <u>इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडामध्ये (आयईपीएफ)</u> समन्याय भागांचे स्थानांतरण त्रभी अधिनियम २०१३ ची कलमे १२४ आणि १२५ तसेच वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या आयईपीएफ (लेखा, लेखा परीक्ष, इस्तांतरण	•	IndianOil	Ini	
2 0	भाग जावापक रहे रहे था करान १२४ जाति १११ वाव वळवळा चुकारा वरणता जातरना जावशाएक (राखा, राखा रावज, हस्तातरन गणि परतावा) नियमावली २०१६ च्या अनुपंगाने कंपनीला गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) च्या नावे सलग सात किंवा पापेका अधिक वर्षांपर्यंत दावा न केलेल्या किंवा प्रदान न केलेल्या लाभांशाच्या संबंधातील शेअर्स वे हस्तांतरण करणे आवश्यक आहे. सलग सात (७) षोच्या सदर कालावधी दरम्यान एवाद्या वर्षी जर लाभांश प्रदान केलेले असेल किंवा त्याची मागणी केलेली असेल तर त्यावरील अधीरेखित शेअर्स				
-	गयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाणार नाहीत.		31 मार्च 20	23 रोजी संपलेल	या वर्षार
	यानुसार दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी आयोजित केलेल्या भागधारकांच्या ५४ व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये घोषित केलेल्या आर्थिक वर्ष	1	1002013-01	RUAD CARLO	
я	०१५-२०१६ लाभांशाच्या संबंधातील मागणी न केलेल्या / प्रदान न केलेल्या आणि सलग सात (७) वर्षांच्या कालावधीसाठी मागणी न केलेल्या / दान न केलेल्या लाभांशाच्या संबंधातील अधोरेखित शेअर्सचे दिनांक २ <b>सप्टेंबर, २०२३</b> रोजी आयईपीएफ मध्ये हस्तांतरण करणे अनिवार्य झालेले गाहे.		विवर	юł	लेखा
-	"" ादर नियमावली अनुषंगाने, कंपनीने ज्यांचे रोअर्स आयईपीएफ मध्ये हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि ज्यांनी आर्थिक वर्ष २०१५–१६ अनुसार				31.0
	लग सात वर्षे लाभांशाची मागणी केलेली नाही, अशा भागधारकांना दिनांक ०९ मे, २०२३ रोजीच्या व्यक्तिगत पत्राद्वारे त्यासाठी दावा करण्याची		ऑपरेशन्समधून महस्रुल		2,26
R	वर्नती कळपिलेले आहे.		इतर उत्पन्न एकूण उत्पन्न		2,28
4	त्पनीने आयईपीएफ मध्ये हस्तांतरित करण्यास पात्र असलेल्या शेअर्सच्या भागधारकांचे तपशील त्यांच्या या www.nocil.com संकेत स्थळावर	- Andrews	एकूण खर्च		2,15
1.1	ापलोड केलेले आहेत. भागधारकांना विनती करण्यात येते की, त्यांनी, आयईपीएफ मध्ये इस्तांतरित करण्यास पात्र असलेल्या रोअर्स चे तपशील डताळण्यासाठी या संकेतस्यळाला भेट धावी.		कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) संयुक्त उपक्रमाचा वाटा)		णि 12
f	रनांक ३०, जून, २०२३ पर्यंत आर्थिक वर्ष २०१५–१६ साठी मागणी न केलेल्या / दावा न केलेल्या लाभांशाची मागणी करण्यासाठी भागधारकांना सूचना		सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाचा न		
	ण्यात येते की, जेपेकरन शेअर्सचे हस्तांतरण आयईपीएफ मध्ये केले जाणार नाही, कृपया याची नींद घ्यावी की, दिनांक ३० जून, २०२३ अनुसार, जर		करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा करपश्चात कालावधीसाठी निव्वळ		12
5	ाभांशाचे प्रदान केलेले नसेल, तर कंपनी सुधारित नियमावलीमध्ये निंधारित केलेल्या अशा भागधारकांच्या शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी कार्यवाही द्वील सुचना न देता दिनांक २ सप्टेंबर, २०२३ या नियत तारखे पर्यत सुरु करौल.	9	पालकाच्या इक्विटी धारकांना करान नफा/(तोटा)	नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ	
ч	धारित नियमावलीनुसार मूर्त स्वरुपामध्ये रोअर्स धारण करणाऱ्या संबंधित भागधारकांनी आणि ज्यांचे रोअर्स आयईपीएफ मध्ये हस्तांतरित करण्यास ात्र आहेत, अशांनी कृपया याची नोंद घ्यावी को, कंपनी डीमेंट स्वरुपामध्ये रुपांतरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी धारण केलेल्या मूळ प्रमाणपत्राऐवजी		कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक नफा/(तोटा) सह आणि इतर सर्वस पालकाच्या इक्विटीधारकास कारणी	मावेशक उत्पन्न (करानंतर)]	धीसाठी 10
3	वीन रोअर प्रमाणपत्र जारी करोल आणि त्यानंतर आवईपीएफ प्राधिकरणाच्या डीमेंट खात्यामध्ये इस्तांतरित करोल. अशा बाबतीत मूळ रोअरप्रमाणपत्र, ो तुमच्या नावे नोंदणीकृत करण्यात आलेले असेल ते आपोआपच रद्द होईल आणि वाटाघाटी करण्यास अयोग्य होईल. डीमेंट स्वरुपामध्ये रोअर्स धारण जपान्या अशा भागधारकांच्या बाबतीत, कंपनी ज्याच्या संबंधित निक्षेपस्थानीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमेंट खात्यामध्ये रोअर्स चे इस्तांतरण करील.		सर्वसमावेशक उत्पन्न पेठ-अप इक्विटी समभाग भांडवल (' पूनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून इ		प्रत्येकी) 14
1	अरधारकोनी कृपया नोंद घ्याची की कंपनीने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या यादीचा वरील संपूर्ण तपशील विचारात घ्यावा आणि		सिक्युरिटीज प्रिमियम खाते		l
	धारीत नियमावलीच्या अनुषंगाने आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेट खात्यामध्ये शेअसँचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने नविन शेअर	and the second s	निव्वळ संपत्ती (अनियंत्रित व्याज वग् थकीत कर्ज	ाळून एकूण इक्विटी)	1,34,
1.1	माणपत्र जारी करणाच्या संदर्भांत ही पुरेशी सुचना मानली जाईल.		कर्ज इक्विटी प्रमाण		1,32
	रशा रोअर्स वरील कोणताही पुढील लाभांश आयईपीएफ मध्ये जमा करण्यात येईल. मागणी न केलेल्या लाभांशाच्या संबंधात आणि आयईपीएफ मध्ये स्तांतरित केलेल्या रोअर्सच्या संबंधात कंपनी विरुध्द कोणताही दावा केला जाणार नाही. लाभांशाचे आणि रोअर्सचे आयईपीएफ मध्ये हस्तांतरण		प्रति शेयर कमाई (₹) (बोनससाठी (फेस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत		टेड
10	ल्यावर, भागधारकांनी नियमानुसार प्रपत्र आयर्दपीएफ –५ मध्ये आयर्दपीएफकडे अर्ज करन त्यासाठी दावा सादर करता येईल. सदर कार्यपध्दती		भांडवल विमोचन राखीव निधी		-
•	पनीच्या www.nocil.com या संकेतस्थळावर आणि आयइंपीएफच्या www.iepf.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.		बाँढ विमोचन राखीव कर्ज सेवा कव्हरेज गूणोत्तर (प्रमाण)		1
N	रील बाबतीत कोणत्याही चौकशीसाठी, भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे कंपनीचे निंबधक आणि शेअर		य्याज सेवा कखरेज गुणोत्तर		
ð	स्रांतरण एनंट यांना संपर्क साथावाः	नोट्र	R:	and the second	
5	ते. वागोलू रत्न बाबु,		ार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या ' डळाने केली आहे.	सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन रा	हून आर्थिक व
	रिष्ठ व्यवस्थापक,	2. 3	परोक्त, सेबीचे नियमन 33 व नियमन		
1	सरसं केफिन टेकनॉलॉजिस लिमिटेड जिन्हे कि जिन्हे कि ज		iपूर्ण परिणाम स्टॉक एक्स्चेंजच्या सं टॉक एक्स्चेंज (यूआरएल: https://a/		
	नियः गोसिल लिमिटेड,			cnives.nseindia.com/corpo	ratenoc_ke
	लेनियम टॉवर बी, भूखंड क्र. ३१−३२, ाचीबावली, फायनान्शिअल डीस्टीक्ट,		डः नवी दिल्ली ांकः 16 मे, 2023		-
-	व्यामापता, कार्यमान्यजतः अन्दुत्वर, ानकरामगुडा, सेरीलिंगमपत्ली, हैद्राबाद, तेलंगणा – ५०००३२.	_			
	·第:+ 代表 の出の長辺を見てそうで、の出の長辺を見ていた。		to dewniced Audited Finance		
1 -	मेल आयडी : einward.ris@kfintech.com;investorcare@nocil.com		New Ended	Arbolled 📃 India	Green
	नोसिल लिमिटेडकरिता स्वाझरी/ -	e	Operates India's largest net	work of	Owns an
		-	Customer Touchpoints		9 Refine
Ξ,	थळ: मुंबई अमित के. व्यास			v.iocl.com Falla	

IndianOil	W	ebsite: www.					- 400 001			
	ताच्य राहान							~	* .	r 7
IndianOII					Ý H			a nerità fa		
							SALERIA			(र कोर्टीमध्ये)
			स्वतंत्र					एकत्रित		
	लेखापरीहित	अ-लेखापरीसित	अ-लेखापरीक्षित लेखापरीक्षित		लेखापरीसित परिणाम		अ-लेखापरीसित	and the Print Prin	The Westminister with the Control of the	
विवरण	and the second	॥ तिमाहीसाठीचे		संपलेल्या वर्षांस			। तिमाहीसाठीचे			साठीचे परिणाम
	31.03.2023		31.03.2022	31.03.2023			31.12.2022	31.03.2022	31.03.2023	and the second second second second
ॉपरेशन्समघून महसूल	2,26,492.05	2,28,168.34	2,06,457.17	9.34,952,66	7,28,445.40	2.30,711.56	2,32,303.20	2.09.045.44	9.51.409.94	7.36.716.30
तर उत्पन्न	1.638.11	1,715.06	955.42	6.235.22	4.338.80	1,215.26	1.573.26	584.42	4,198.92	3,096.76
कूण उत्पन्न		2,29,883.40			7,32,784.20		2,33,876.46		9,55,608.86	
कृण खर्च	and the second se	2,29,626.75	1,99,327.91		7,01,051.13	A CONTRACTOR OF	2,33,572.44		9,41,433.36	
。 जलाबधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करापूर्वी आणि सहयोगी आणि युक्त उपक्रमाचा वाटा)	12,214.96	256.65	8,084.68	9,698.14	31,733.07	13,669.10	304.02	9,754.91	14,175.50	33,053.06
- इंदयोगी आणि संयुक्त उपक्रमाचा नफा/(तोट्याचा) वाटा			0			89.51	158.06	136.51	862.19	1,235.56
रुरपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	12,214.96	256.65	8,084.68	9,698.14	31,733.07	13,758.61	462.08	9,891.42	15,037.69	34,288.62
हरपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	10,058.69	448.01	6,021.88	8,241.82	24,184.10	10,841.23	890.28	7,089.18	11,704.26	25,726.60
ालकाच्या इक्विटी धारकांना करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ फा/(तोटा)						10,289.82	773.23	6,645.72	9,792.12	25,102.23
ठालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [(करानंतरच्या) कालावधीसाठी फा/(तोटा) सह आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)]	10,929.53	2,632.60	8,520.27	6,778.09	30,443.93	11,160.19	2,216.93	9,350.56	11,415.90	31,948.93
ालकाच्या इक्विटीधारकास कारणीभूत कालावधीसाठी एकुन				1 N		10,601.46	2,099.43	8,912.99	9,492.42	31,329.26
						10000000C	1222-2222			
ार्वसमावेशक उत्पन्न	14,121.24	14,121.24	9,414.16	14,121.24	9,414.16	14,121.24	14,121.24	9,414.16	14,121,24	9,414.16
ार्वसमावेशक उत्पन्न ज-अप इक्विटी सममाग भांडदल (फेस कॉल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी)	14,121.24	14,121.24	9,414.16		9,414.16 1,22,105.32	14,121.24	14,121.24	9,414.16		9,414.16 1,24,354.14
ार्वसमावेशक उत्पन्न ठ-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस खॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) नर्मूल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी	14,121.24	14,121.24	9,414.16			14,121.24	14,121.24 76.74	9,414.16 76.74		
ार्बसमाबेशक उत्पन्न उ-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस खॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) (नर्मूल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाते				1,20,985.98	1,22,105.32		76.74	76.74	1,25,948.68 76.74	1,24,354.14 76.74
ार्बसमाबेशक उत्पन्न ठ-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस खॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) नर्मूल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सफ्युरिटीज प्रिमियम खाते गेवळ संपत्ती (अनियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी)	1,34,757.54	1,23,800.35	1,31,286.36	1,20,985.98 - 1,34,757.54	1,22,105.32 - 1,31,286.36	76.74 1,39,720.24	76.74 1,29,091.83	76.74 1,33,535.18	1,25,948.68 76.74 1,39,720.24	1,24,354.14 76.74 1,33,535.18
ৰ্যে <b>समावेशक उत्पन्न</b> ত-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस चॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) (नर्मुल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाते नेव्वळ संपत्ती (अनियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी) क्वीत कर्ज	1,34,757.54	1,23,800.35	1,31,286.36	1,20,985.98 - 1,34,757.54	1,22,105.32 - 1,31,286.36	76.74	76.74 1,29,091.83	76.74 1,33,535.18	1,25,948.68 76.74 1,39,720.24	1,24,354.14 76.74 1,33,535.18
ार्बसमाबेशक उत्पन्न उ-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) (नर्मुल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाले गेवळ संपत्ती (अगियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी) क्वित कर्ज कर्ज इक्विटी प्रमाण ति शेयर कमाई (₹) (बोनससाठी समायोजित) मूलमूत व डायल्युटेड	1,34,757.54 1,32,495.45	1,23,800.35 1,44,064.91	1,31,286.36 1,10,798.50	1,20,985.98 - 1,34,757.54 1,32,495.45	1,22,105.32 - 1,31,286.36 1,10,798.50	76.74 1,39,720.24 1,40,114.82	76.74 1,29,091.83 1,54,550.42	76.74 1,33,535.18 1,23,550.10	1,25,948.68 76.74 1,39,720.24 1,40,114.82	1,24,354.14 76.74 1,33,535.18 1,23,550.10
ार्बसमाबेशक उत्पन्न ख-अप इक्विटी समभाग मांडदल (फैस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) (नर्मुत्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाले गेवळ संपत्ती (अगियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी) क्वित कर्ज कर्ज इक्विटी प्रमाण ति शेयर कमाई (₹) (बोनससाठी समायोजित) मूलमूत व डायल्युटेड फेस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी)	1,34,757.54 1,32,495.45 0.98	1,23,800.35 1,44,064.91 1.16	1,31,286.36 1,10,798.50 0.84 4.37	1,20,985.98 - 1,34,757.54 1,32,495.45 0.98	1,22,105.32 - 1,31,286.36 1,10,798.50 0.84	76.74 1,39,720.24 1,40,114.82 0.98	76.74 1,29,091.83 1,54,550.42 1.17	76.74 1,33,535.18 1,23,550.10 0.91	1,25,948.68 76.74 1,39,720.24 1,40,114.82 0.98	1,24,354.14 76.74 1,33,535.18 1,23,550.10 0.91
तर्बसमाबेशक उत्पन्न ।ज-अप इक्विटी समभाग भांडदल (फैस चॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) (नर्मुल्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाले नेवळ संपत्ती (अनियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी) क्वित कर्ज कर्ज इक्विटी प्रमाण ति शेयर कमाई (₹) (बोनससाठी समायोजित) मूलमूत व डायल्युटेड फेस चॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) गंडयल विमोचन सखीव निधी	1,34,757.54 1,32,495.45 0.98 7.30	1,23,800.35 1,44,064.91 1.16 0.33	1,31,286.36 1,10,798.50 0.84 4.37 297.65	1,20,985.98 - 1,34,757.54 1,32,495.45 0.98 5.98	1,22,105.32 1,31,286.36 1,10,798.50 0.84 17.56 297.65	76.74 1,39,720.24 1,40,114.82 0.98 7.47 0.41	76.74 1,29,091.83 1,54,550.42 1.17 0.56 0.41	76.74 1,33,535.18 1,23,550.10 0.91 4.83 298.06	1,25,948.68 76.74 1,39,720.24 1,40,114.82 0.98 7.11	1,24,354.14 76,74 1,33,535.18 1,23,550.10 0.91 18,23 298.06
ार्बसमाबेशक उत्पन्न ठ-अप इक्विटी समभाग मांडदल (फेस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी) लर्मुत्यांकन राखीव निधी वगळून इतर इक्विटी सेक्युरिटीज प्रिमियम खाते क्विज संपत्ती (अगियंत्रित व्याज वगळून एकूण इक्विटी) क्वीत कर्ज कर्ज इक्विटी प्रमाण ति शेयर कमाई (₹) (बोनससाठी समायोजित) मूलमूत व डायल्युटेड केस व्हॅल्यू (बाह्य मूल्य) - ₹10 प्रत्येकी)	1,34,757.54 1,32,495.45 0.98 7.30	1,23,800.35 1,44,064.91 1.16 0.33	1,31,286.36 1,10,798.50 0.84 4.37	1,20,985.96 - 1,34,757.54 1,32,495.45 0.96 5.98	1,22,105.32 - 1,31,286.36 1,10,798.50 0.84 17.56	76.74 1,39,720.24 1,40,114.82 0.98 7.47	76.74 1,29,091.83 1,54,550.42 1.17 0.56	76.74 1,33,535.18 1,23,550.10 0.91 4.83	1,25,948.68 76,74 1,39,720.24 1,40,114.82 0,98 7,11 0,41	1,24,354.14 76.74 1,33,535.18 1,23,550.10 0.91 18.23

[CIN - L23201MH1959GOI011388] IndianOil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (East), Mumbai - 400 051

Amrit Mahotsav

-2

-8

53

51

-8

-0

<u>\_</u>@

-1-

-9

17

10

-0

-00

1-

-0

- 0

-4

2022-23 साठी या बैठकीत रु. 3.00 प्रति इक्विटी जेअर (दर्शनी मूल्य रु. 10/- प्रति इक्विटी शेअर) अंतिम लाभांशाची शिफारस संचालक

१ता) नियम 2015 अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजमध्ये दाखल केलेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा गोषवारा आहे. आर्थिक निकालांचे आरएलः https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/af842d46-27c3-4da5-b760-ddf189409a81.pdf) आणि नॅशनल ts\_22\_23\_S\_16052023135307.pdf) या आणि कंपनीच्या संकेतस्थळ www.locl.com यावरदेखील उपलब्ध आहे

f	थळः नवी देनांकः 16 अक्षा किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक किस्तिक			(T) U+6-112-	-			XTR.	AGRE			ROPEL at any mat		×P10		<b>) X</b>	05		शकुमा२ श कुमार क (वित्त)	2 3
		perates India ustomer Tour		network of	1.	alth		nd Operate pries across		4		ages country ude & produ			1.		irgest pl ochemic	ayer in als & Natura	ll Gas	
		we	b: wv	vw.iocl	.com	Follow	w us on:	💽 /Ini	dianOilCorp	Limited	💽 /India	nOilcl 🧲	/indian	oilcorporati	onlimited	(india	anoilcorp	,		0 cm
13	14	15	16	17	18	19	20	21	22	23	24	25	26	27	28	29	30	31	32	33

**Quarter Ended** 

2022

Unaudited Unaudited Unaudited

22,296.60

2,176.54

2.176.54

1,868.45

628.53

14.86

Quarter Ended

2.176.27

2,176.27

1.874.47

1.388.10

628.53

14.91

Unaudited Unaudited Unaudited Audited

March 31, December 31, 2023 2022

1.349.21

March 31, December 31,

(Rs. in Lakhs

Audited

1,17,801.98

21,345.38

21,345.38

16.120.25

31,195.07

628.53

128.24

(Rs. in Lakhs

March 31, 2022

Audited

21,210.03

21,210.03

16.015.92

23.101.49

628.53

127.41

Year Ended

Year Ended March 31, 2022

March 31,

2023

Audited

1,08,981.90

10,612.89

10.612.89

7.993.55

12,068.19

628.53

63.59

March 31,

2023

10.395.15

10,395.15

7.845.11

8.727.57

628.53

62.41

FOR EXCEL INDUSTRIES LIMITED

(ASHWIN C. SHROFF)

DIN :00019952

**EXECUTIVE CHAIRMAN** 

March 31

2022

36,466.54

5,981.08

5,981.08

4,478.73

4,738.55

628.53

35.63

March 31

2022

22.608.98 22.296.60 36.466.54 1.08.981.90 1.17.801.98

5.974.10

5,974.10

4.471.49

5.406.97

628.53

35.57

**Excel Industries Limited** CIN: L24200MH1960PLC011807 Regd. & Head Office:184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102. Tel.:+91-22-6646-4200 Email: investors@excelind.com, Website: http://www.excelind.co.in

2023

22,608.98

531.92

531.92

216.31

628.53

531.51

531.51

234.55

628.53

1.87

1.391.82

1.72

1,712.46

STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Note: The above is an extract of detailed format of the audited financial results for the Quarter and Year Ended March 31, 2023

filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the audited financial results for the Quarter and Year Ended

March 31, 2023, is available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com. The same is

Particulars

Net Profit for the period after Tax (after Exceptional items)

Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other

Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)

Earnings per share in Rs (Face Value Rs, 5/- each) (not annua

Particulars

Net Profit for the period after Tax (after Exceptional items)

6 Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)

(Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Othe

Earnings per share in Rs. (Face Value Rs. 5/- each) (not annualise

also available on the company's website www.excelind.co.in.

Total income from operations

(After Exceptional items)

Basic & Diluted

Sr.

Net Profit from ordinary activities

(before Tax, Exceptional items)

Comprehensive Income (after tax).

Total income from operations

(After Exceptional items)

Basic & Diluted

Net Profit from ordinary activities

(before Tax, Exceptional items)

Net Profit from ordinary activities before Tax

Total Comprehensive income for the period

Comprehensive Income (after tax).

Net Profit from ordinary activities before Tax

	EXTRAC		CIN: L25209MF	fice, Wagle Estat 12011PLC22308 .ONE FINANCIAL	9 Website: www	v.rajshreepolypa		<sup>t</sup> MARCH, 2023			(₹ in Lakhs
Consolidated Standalone											
SI NO.	Particulars		Quarter Ended		Nine Mor	nth Ended		Quarter Ended	Nine Month Ended		
		Mar 31, 2023	Dec 31, 2022	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Dec 31, 2022	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Mar 31, 2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	6,571.08	5,445.88	5,166.14	25,429.32	19,965.36	6,576.34	5,450.30	5,166.14	25,446.64	19,965.3
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	329.40	139.82	297.34	1,438.59	1,285.03	334.66	144.24	297.34	1,455.91	1,285.0
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	327.63	139.49	297.34	1,434.01	1,285.03	334.66	144.24	297.34	1,455.91	1,285.0
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	251.40	100.95	220.41	1,065.97	957.14	258.43	105.70	220.41	1,087.87	957.1
5	Total Comprehensive Income for the period	260.31	100.39	221.76	1,073.19	955.10	267.34	105.14	221.76	1,095.09	955.1
6	Equity Share Capital	1,144.90	1,144.90	1,123.40	1,144.90	1,123.40	1,144.90	1,144.90	1,123.40	1,144.90	1,123.4
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	11,862.01	10,451.48	-	-	-	11,883.91	10,451.4
8	Earning Per Share :										
	Basic	2.27	0.88	1.97	9.44	8.50	2.34	0.92	1.97	9.63	8.5
	Diluted	2.27	0.88	1.97	9.44	8.50	2.33	0.92	1.97	9.63	8.5

DAIGHDEE DOLVDACK LIMITED

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015

The full format of the Standalone and Consolidated Financial results for the guarter and year ended March 31, 2023 are available on the websites of the National Stock Exchanges i.e. www.nseindia com and on the Company's website www.rajshreepolypack.com

"the Rules").

**GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited** 

Corporate Identity Number (CIN): L24239MH1924PLC001151

Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 Telephone: 022-24959595 • Fax: 022-24959494 Email: in.investorquery@gsk.com • Website: www.gsk-india.com

**NOTICE TO SHAREHOLDERS** 

TRANSFER OF EQUITY SHARES TO

**INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND** 

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of

the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education

and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)

Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective

7th September, 2016 and Investor Education and Protection Fund

Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment

Rules, 2017 effective 28th February, 2017 (hereinafter referred to as

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions

for transfer of all shares in respect of which the beneficial owner has not

encashed any dividend warrant during last seven years to the Investor

Accordingly, the Company has already sent a specific communication

to the concerned shareholders dated 15th May 2023 whose shares

correspond to the unclaimed dividends for the financial year

2015-16 and who have not claimed their dividends for a period of

seven consecutive years and are liable to be transferred to IEPF, at

their latest available address with the Company under the said Rules

for taking appropriate action(s). The Company has uploaded full details

of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website

www.gsk-india.com. Shareholders are requested to refer to the

web-link https://india-pharma.gsk.com/en-in/investors/shareholder-

information/unpaid-unclaimed-dividend/ to verify the details of

unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies

Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring all shares in respect of which the shareholder/beneficial owner has not

The concerned shareholders may note that, upon such transfer, they

can claim the said shares along with dividend(s) from IEPF for which

a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-5, as

prescribed under the Rules and the same is available at IEPF website

For further information, concerned shareholder may contact the

Registrar of the Company i.e. M/s. KFin Technologies Limited at

einward.ris@kfintech.com or call on 040-67162222 or Share

For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited

Aiav Nadkarni

Vice President - Administration,

Real Estate & Company Secretary

Department at GSK House. Dr. Annie Besant Road, Mumbai 400 030

Tel no: 022-24959434/415 Fax: 022-24959494

encashed any dividend warrant during last seven years to the IEPF.

Education and Protection Fund Authority ("IEPF").

For and on behalf of the Board of Directors

GSK

Ramswaroop Radheshvam Thard

**Chairman & Managing Directo** DIN: 02835505

#### BALGOPAL HOLDINGS AND TRADERS LIMITED

CIN: L67120MH1982PLC027394 Regd. Office: 4/1, C Wing, Trade World, Kamal Mills Compound,Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013

Tel: +91 22-24903107 Email: investor@balgopal.me

Website: http://balgopal.me/BalGopal/index.aspx This Public Announcement ("**PA"** or the "Public Announcement") is being issued by Balgopal Holdings and Traders Limited (the "Company" or "BHTL" in respect of voluntary delisting of 100% of its equity shares i.e., 1,91,400 equity shares of Rs. 10/- each ("Equity Shares") of the Company listed on BSE Limited, in accordance with the Securities and Exchange Board of India letter dated April 25, 2023 bearing reference no. SEBI/HO/CFD/DCR2/ P/OW/2023/16684/1 ("SEBI Exemption"), granting relaxation to the Company from strict compliances of Regulation 7 read with Chapter IV of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations").

#### I. BACKGROUND OF THE COMPANY

Damar May 15, 2023

The Company is a public limited company incorporated on June 11, 1982, under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at 4/1, C Wing, Trade World, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. The Company is a non-banking finance company registered with the Reserve Bank of India.

The paid-up equity share capital of the Company, as on date is ₹ 19,14,000/- consisting of 1,91,400 equity shares of ₹ 10/- each. The Equity Shares of Company are listed on BSE Limited and currently are suspended for trading

Since September 30, 1992, 100% of the shareholding of the Company has been held by the promoters/ promoter group of the Company BACKGROUND OF VOLUNTARY DELISTING OF THE EQUITY SHARES OF THE COMPANY

Based on an application made by the Company under Regulation 42 of the Delisting Regulations, SEBI, vide SEBI Exemption, granted exemption to the Company from strict compliance with the provisions of Regulation 7 read with Chapter IV of the Delisting Regulations, i.e., requirement of providing exit opportunity to public shareholders in case of voluntary delisting of the Company and directed the Company to issue this public announcement.

#### **THEANNOUNCEMENT**

This is to inform the public that the Company shall be making an application to BSE Limited for voluntary delisting of its Equity Shares from BSE Limited on or before May 24, 2023.

Once BSE Limited grants the approval for the voluntary delisting, the Equity Shares of the Company will be delisted and will no longer be available for trading

#### CONTACT PERSON:

Place : Mumbai Date : May 16, 2023

In case any member of the public have any query, he or she may address the same to Mr. Sushil Mishra - Director of the Company at 4/1, C Wing, Trade World, Kamal Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013, Email: investor@balgopal.me Contact No.: 022-24903107

For Balgopal Holdings and Traders Limited

Sushil Mishra Place : Mumbai Director DIN: 07396672 Dated : 16th May, 2023

Place: Mumbai Date: May 16, 2023

**IFB INDUSTRIES LIMITED** 

CIN: L51109WB1974PLC029637 Regd. Office: 14, Taratolla Road, Kolkata - 700 088 Ph: 033-03489299,Fax: 033-30489230 Email: investors@ifbglobal.com Website: www.ifbindustries.com

NOTICE

Nifty50

## **GP WIND (JANGI) PRIVATE LIMITED**

Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015 Statement of Unaudited Financials Results for the guarter ended March 31, 2023

#### Regd Office:- S2, Lakshmi Nilayam, H.No.326, Begumpeta, 6-3-1186/A/8, Hyderabad-500016, Telangana CIN: U40300TG2010PTC070416

NOTICE	_				
Notice is hereby given that pursuant to	Regd	Office:- S2, Lakshmi Nilayam, H.No.326, Begumpeta, 6-3-1186/A/8	, Hyderaba	d-500016,	Telangana.
Regulation 29 read with Regulation 47	•	CIN: U40300TG2010PTC070416			Ū
of the SEBI (Listing Obligations and					
Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of			(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)
Directors of IFB Industries Limited will			Quarter	Quarter	Previous
be held on Saturday, the 27th May,	SI No	Particulars	ending	ended	Year ended
<b>2023</b> to consider and take on record the		i al lioulul o	31-03-2023		
Audited Standalone and Consolidated				(Unaudited)	(Audited)
Financial Results of the Company	01	Total Income from Onerations			
for the quarter and financial year ended		Total Income from Operations	1,407	1,360	6,560
31 March, 2023 beside other matters.	02.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	328	189	1,803
The information contained in this notice is also available on the Company's	03.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	328	189	1,803
website www.ifbindustries.com and	04.	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	203	49	1,228
also on the website of Stock Exchanges viz. Bombay Stock Exchange Ltd –	05.	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period			
www.bseindia.com and National		(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	203	49	1, 229
Stock Exchange of India Ltd -		Paid up Equity Share Capital	25,168	25,168	25,168
www.nseindia.com. By order of the Board		Reserves (excluding Revaluation Reserve)	(4,569)	.,	(4,772)
For IFB Industries Limited		Securities Premium Account	(4,505)	(0,001)	(4,772)
G Ray Chowdhury			-	-	-
Company Secretary		Net worth	20,599	19,217	20,369
Place : Kolkata Date: 16.05.2023		Paid up Debt Capital / Outstanding Debt*	21,147	22,189	21,634
	11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
	12.	Debt Equity Ratio	0.99	1.15	1.10
	13.	Earning Per Share (of Rs 10/- each) - (Basic & Diluted)	0.08	0.02	0.49
	14.	Capital Redemption Reserve	-	-	-
	15.	Debenture Redemption Reserve	N.A	N.A	N.A
	16.	Debt Service Coverage Ratio	0.57	0.52	1.24
	17.	Interest Service Coverage Ratio	2.28	1.91	2.43
		* Outstanding Debentures			
	Notes	u 19 19 June Financial you the house have an even and hu the Decyd of Diversions of their meeting hold on May 15-0			

The above Financial results have been approved by the Board of Directors at their meeting held on May 15, 2023.

2. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 ("Act") read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 52



#### NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

i.e. www.iepf.gov.in.

CIN: U67120MH1992PLC069769

Regd. Office : Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

#### **Extract of Standalone and Consolidated Financial Results** for the Quarter and Year ended March 31, 2023

(Rs. in Crores unless otherwise indicated)

			Standalone		Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 31.03.2022		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
1	Total income from operations	3,538.59	12,692.19	2,753.72	3,453.19	11,856.23	2,635.02		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items, including discontinued operations)	2,425.35	9,452.53	1,981.63	2,772.60	9,913.61	2,111.89		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items, including discontinued operations)	2,425.35	9,452.53	1,981.63	2,772.60	9,913.61	2,113.51		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,809.64	7,232.90	1,517.61	2,066.88	7,355.99	1,580.29		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,813.48	7,207.61	1,506.23	2,069.82	7,337.94	1,571.94		
6	Equity Share Capital	49.50	49.50	49.50	49.50	49.50	49.50		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year	-	16,626.91	-	-	20,428.97	-		
8	Earnings per equity share (FV ₹ 1 each) - Basic and Diluted (₹)	36.56*	146.12	30.66*	41.72*	148.58	31.88*		
	* Not annualised								

Note :

- 1 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results vide Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on our website www.nseindia.com
- 2 The above Standalone and Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 15, 2023.
- 3 The Board of Directors have recommended a dividend of 8000% (₹ 80 per share of ₹ 1 each) for the year ended March 31, 2023.
- 4 The figures for the quarters ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year.

For and on behalf of the Board of Directors

Ashishkumar Chauhan Managing Director & CEO DIN: 00898469 format of the quarterly results is available on the website of the NSE Limited (URL: https://www.nseindia.com) and the same is also available on

Company's website (URL: http://gwindianglin) 4. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited and can be accessed on the web site of NSE

> By Order of the board For GP Wind (Jangi) Private Limited Sd/-

(S Sundar Rajan) Wholetime Director & CFO DIN: 03594693

## SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED Registered Office: 302-303, A Wing, The Qube, CTS No 1498, A/2, M V Road, Marol

Place: Hyderabad

Date : May 15, 2023

Andheri (East), Mumbai 400059. | (T) +91 22 40381888 | (F) +91 22 40381850 Email id: investor@safari.in, | Website: www.safaribags.com,| CIN: L25200MH1980PLC022812



					(Rs. in lakhs	•		
Sr.			Quarter Ended		Year ended			
ər. No.	Particulars	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-2		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Revenue from Operations	30,271.19	30,265.50	19,254.68	1,21,198.25	70,517.2		
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before tax, Exceptional and /or Extraordinary items)	4,959.25	4,554.41	1,194.52	16,504.53	3,839.3		
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and /or Extraordinary items)	4,959.25	4,554.41	266.50	16,504.53	2,911.3		
4	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and /or Extraordinary items)	3,808.72	3,447.02	239.68	12,508.99	2,236.		
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising profit / (loss) for the period (after tax) and							
	Other Comprehensive Income (after tax)]	3,815.94	3,435.32	267.38	12,480.34	2,189.		
6	Paid-up Equity Share Capital	474.23	474.23	447.79	474.23	447.		
7	Other equity as shown in the Audited Balance Sheet							
	as at 31st March 2023				42,098.09	29,650.		
8	Earnings Per Equity Share							
	(Face value of Rs. 2/- each) (in Rs.) -							
	(a) Basic:	*16.06	*14.54	*1.07	52.76	9.		
	(b) Diluted:	*15.97	*14.46	*1.03	52.55	9.		
Not	annualised							
Vote	S:							

The above is an extract of the detailed format of audited consolidated financial results for the guarter and year ended 31st March 2023 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited financial results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended 31st March, 2023 is available on the Company's website www.safaribags.com under Investor Relations section and on the stock exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

The key standalone financial information is as under:

			Quarter Endec	l	Year	ended			
Sr.	Particulars	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22			
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited			
1	Revenue from Operations	30,211.37	30,236.02	19,241.30	1,21,062.49	70,493.13			
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	4,567.83	4,189.98	1,210.08	15,718.38	3,905.00			
3	Profit / (Loss) before Tax	4,567.83	4,189.98	282.06	15,718.38	2,976.98			
4	Profit / (Loss) after Tax	3,503.40	3,155.74	256.87	11,894.19	2,300.52			
	For SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMIT Sudhir Ja								
	e : 16th May, 2023 se : Mumbai			Chai	rman & Manag DIN	ging Director I :- 00031969			

Place: Mumbai Date: May 15, 2023











